

मेला f. 1) *Schwärze zum Schreiben*, *Dinte* TRIK. 2, 8, 27. MED. I. 45. HAB. 212. — 2) *Augensalbe* H. an. 2, 507. — 3) *die Indigopflanze* (नीली) AK. 2, 4, 8, 13, v. l. = मल्लानीली RĀGAN. im ÇKDR. — Nach BENFREY aus dem griechischen μέλας; vgl. मेला auch unter मेल.

मेलानन्द m. *Dintenfass* HAB. 212. auch f. श्रा ÇABDAR. im ÇKDR. Wohl fehlerhaft für मेलामन्दा.

मेलानन्दाप् (von मेलानन्द) °यते zum Dintenfass werden: (पटि) सागरो मेलानन्दायते VĀSAVAD. 239, 1.

मेलान्धु (मेला + श्र०) *Dintenfass* TRIK. 2, 8, 27. Wohl m., nicht f., wie WILSON (nach ÇABDAR.) und ÇKDR. (nach GĀTĀDH.) angeben. °क्षि VJUTP. 208.

मेलापक् (vom caus. von मिल्) m. *Vereinigung, Zusammenführung: Sāṃśāra* मेलापकः (मेलापक die Hdschr.) KARKA zu KĀTJ. ÇR. 4, 2, 6 (nicht gedruckt). *Conjunction* (der Planeten) Verz. d. B. H. No. 873. मेलक st. dessen Verz. d. Oxf. H. 336, b, 6. — °स्थान n. SAṂPUTOBHAVA 59.

मेलामन्दा (मे० + म०) f. *Dintenfass* HAB. 48.

मेलाम्बु m. dass. ÇABDAR. im ÇKDR. Offenbar nur ein verlesenes मेलान्धु.

मेलु eine best. hohe Zahl (bei den Buddhisten) VJUTP. 182.

मेलुद् desgl. VJUTP. 180. Mél. as. 4, 640, wo so zu lesen ist.

मेव् मैवते (सेवने) DHĀTUP. 14, 34.

मेवार्प s. मेतार्प.

मेशिका und मेशी in काल० = °मेयिका, °मेषी.

मैशी f. Bez. des Wassers in einer formelhaften Aufzählung TS. 3, 2, 2, 1. मेषी v. l.

मेषै (von मिष्) NIR. 3, 16. gaṇa पचादि zu P. 3, 1, 134. Sch. zu 3, 19. 1) m. a) *Schafbock, Widder, Schaf* (NIR. 3, 16. AK. 2, 9, 77. 3, 4, 18, 52. 28, 209. TRIK. 2, 9, 23. 3, 3, 439. H. 1276. an. 2, 568. MED. sh. 21. HALĀS. 2, 124); in der älteren Sprache auch das *Vlies des Schafes* und was daraus gemacht ist (vgl. MBĀXa pellis, saccus und lith. maíszas saccus). RV. 1, 43, 6. Rudra so genannt 31, 1. 52, 1. — 116, 16. 8, 2, 40. 86, 12. पीवानं मेषमप्यचत्त वीरा: 10, 27, 17. 91, 14. 106, 5. AV. 6, 49, 2. VS. 3, 59. 19, 90. आराय 24, 30. TS. 7, 4, 12, 1. ÇAT. BR. 2, 5, 2, 15. 3, 3, 4, 18. 12, 7, 1, 3. KĀTJ. ÇR. 5, 3, 6. SHĀPV. BR. in Ind. St. 1, 38. M. 11, 136. R. GORR. 1, 30, 6. SPR. 2191. 2340. रथ्यमाणा न वर्धते मेषा (v. l. für मृगा) गोमायुना 5377. VARĀH. BR. S. 61, 16. 86, 80. °चर्मन् RĀGA-TAR. 5, 325. °यूथ PANĀK. 233, 13. Verz. d. B. H. No. 897. °शब्दज्ञान Verz. d. Oxf. H. 92, b, 36. °कुकुलावकपुद्धियि 217, a, 13. मेषाननो ग्रहः widderköpfig Suçra. 2, 394, 5. मेषास्य Verz. d. Oxf. H. 307, b, 25. — b) der Widder im Tierkreise (oder überh. der erste Bogen von 30° in einem Kreise) AK. 1, 1, 2, 29. 3, 4, 28, 216. TRIK. 3, 3, 439. H. 116. H. an. MED. BAUDHĀJANA bei WEBER, NAX. 2, 358. SŪBJAS. 1, 57. 3, 18. 42. 12, 43. 48. 57. 67. 13, 6, 14, 10. VARĀH. BR. S. 5, 35. 102, 1. 7. BR. 1, 1. 5, 20. 11, 9. 20, 1. 23, 4. 27, 1. LAGHŪC. 1, 12. 20 in Ind. St. 2, 280. 282. BHĀG. P. 5, 21, 4. MĀRK. P. 58, 75. 79. Verz. d. Oxf. H. 97, b, 32. 339, b, 30. मेषाट्यु (!) च मासेषु 10, a, N. 1. — c) ein best. Heilmittel MED. — d) मेषास्य पुष्पाणि SUÇA. 2, 342, 11; vgl. मेषपुष्पा und मेषकुसुम. — e) Bez. eines best. Dämons, durch welchen Kinder besessen werden: कुमारपितृमेषाप SUÇA. 2, 393, 12. कुमार = स्कन्द, पितृ ebenfalls ein Graha (vgl. Verz. d. Oxf. H. 307,

b, 26) und zu मेष vgl. नैगमेष und मेषानन् und मेषास्य oben u. 1, a. am Ende. Es kann aber कुमारपितृमेष auch als N. eines Dämons aufgefasst werden. — 2) f. श्रा eine Art Kardamomen (त्रुटि) ÇABDAK. im ÇKDR. — 3) f. मेषी a) Schafmutter (auch in der abgeleiteten Bed. wie masc.) TRIK. 2, 9, 24. H. 1277. RV. 1, 43, 6. सूजानमति मेष्यः 9, 8, 5, 86, 47. 107, 11. VS. 3, 59. 24, 1. TBR. 1, 6, 4, 4. KAUC. 127. — b) Nardostachys Jatamansi Dec. und Dalbergia ougeinensis Roxb. RĀGAN. im ÇKDR.; vgl. कालमेषी. — c) v. l. für मेशी TS. 3, 2, 2, 1.

मेषका (von मेष) 1) m. eine best. Gemüsepflanze (जीवशाक) RĀGAN. im ÇKDR. — 2) f. मेषिका Schafmutter ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. कालमेषिका.

मेषकम्बल (मेष + क०) m. ein als Ueberwurf dienendes Schafss Fell oder eine wollene Decke AK. 2, 9, 107.

मेषकुसुम (मेष + कु०) m. Cassia Tora Lin. MADANA in Nich. PR. — Vgl. मेषात्तिकुसुम.

मेषपुष्पा (मेष + पुष्प) f. eine best. Pflanze, = लघुमेषप्रङ्गी MADANA in Nich. PA.

मेषलोचन (मेष + लो०) m. Cassia Tora Lin. BHĀVAPR. im ÇKDR.

मेषवल्ली (मेष + व॒ल्ली) f. Odina pinnata (अजप्रङ्गी) BHĀVAPR. im ÇKDR.

मेषवाहिन् (मेष + वा०) adj. auf einem Widder reitend; f. °वाहिनी N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. 9, 2635. मेष० ed. Bomb.

मेषविषापिका (मेष + विषाणा) f. = मेषप्रङ्गी RATNAM. im ÇKDR.

मेषप्रङ्ग (मेष + प्रङ्ग) m. ein best. Baum, der MBH. 14, 1172 zu den ह्रुमाणा राजानः gezählt wird. SUÇR. 1, 46, 15. 2, 23, 5. 347, 4. 356, 11. eine best. Giftpflanze H. 1197. f. ऋ Odina pennata Lin. (अजप्रङ्गी) RATNAM. 21. SUÇR. 1, 143, 7. 11. 16. 137, 14. 138, 3. 2, 379, 9. 322, 21.

मेषसंधि MBH. 1, 6988 fehlerhaft für मेष०.

मेषकृत् (मेष + कृत्) m. N. pr. eines Sohnes des Garuḍa MBH. 5, 3597 nach der Lesart der ed. Bomb.; मेष० ed. Calc.

मेषात्तिकुसुम (मेष - मृति Auge + कु०) m. Cassia Tora Lin. RATNAM. im ÇKDR.

मेषापुड (मेष + प्र०) adj. die Hoden eines Widder habend; m. Bein. INDRA'S ÇABDĀRTHAK. bei WILSON; vgl. R. 1, 48. 49.

मेषात्ती f. eine best. Pflanze, = अजात्ती, क्षात्तात्ती, बस्तात्ती RĀGAN. im ÇKDR.

मेषालु (मेष + श्रालु) m. eine best. Pflanze, = वर्वरा RĀGAN. im ÇKDR.

मेषाक्षय (मेष + श्र०) m. Cassia Tora Lin. RĀGAN. im ÇKDR.

मेषपूरा n. μεσουράνημα, Bez. des 10ten astrologischen Hauses VARĀH. BR. 1, 17. 5. 9. 11. 11. 18. Verz. d. B. H. No. 880. Ind. St. 2, 234. 276. 8. 203.

मेळू (von 1. मिळू) m. n. SIDH. K. 251, b, 5. m. 1) Urin H. 633. नायौ मेळू (Urin oder das Urinlassen) कुर्वीत MĀRK. P. 34, 34. श्रेष्ठ मेळू m. Harnverhaltung TS. 6, 2, १, ५. KĀTJ. 23, 8. PANĀK. BR. 5, 10, 2. मेळूत्स M. 4, 52 ist gen. partic. praes., nicht adv. von मेळू, wie BENFREY annimmt. — 2) krankhafter Harnfluss, so v. a. प्रमेळू AK. 2, 6, १, ७. H. 470, Sch. SUÇR. 1, 9, 4. 193, 16. 214, 15. 263, 12. Verz. d. B. H. No. 949. 966. Vgl. इन्तु०, उट्क०, ज्ञात्त०, तौत्त०, भस्म०, मज्जा०, मञ्जिष्ठा०, मधु०, मुक्रा० und मैहिक०. — 3) = मेष Widder ÇABDAK. im ÇKDR.

मेळूदी (मेळू + दी) f. Gelbwurz RATNAM. im ÇKDR.